

IDream Film Infrastructure Company Limited

(Formerly Known as Softbpo Global Services Limited)

(CIN: L51900MH1981PLC025354)

Reg. Off.: B-4501 & 4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mills Compound, Mahalaxmi, Mumbai- 400 011, Maharashtra

Phone No.: +91 86899 27213 | Email: investors.idreamfilminfra@gmail.com | Website: www.idreamfilminfra.in

January 19, 2026

To,
The Corporate Relations Department
BSE Limited

Listing Department, Floor 25, P. J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400001.

Scrip Code: 504375

ISIN: INE459E01012

Subject: Newspaper publication of 2nd Corrigendum to the Notice of the Extra Ordinary General Meeting (“EGM”) of the Company

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are pleased to enclose herewith a Newspaper copy of 2nd Corrigendum to the Notice of the Extra Ordinary General Meeting (“EGM”) of the Company scheduled to be held on Monday, January 19, 2026 at 11:30 AM. at 5th floor, Nanavati Mahalaya, Homi Modi Street, Near Bombay House, Fort, Mumbai, Maharashtra - 400001, along with details of remote e-voting.

The said advertisement has been published in the following newspapers:

1. Active Times - English daily newspaper
2. Mumbai Lakshadeep - Regional language daily newspaper

The 2nd Corrigendum to the Notice and the e-voting information are also available on the website of the Company at: <https://idreamfilminfra.in/>.

Kindly take the same on your record.

Thanking You.

For IDream Film Infrastructure Company Limited
(Formerly Known as Softbpo Global Services Limited)

Kalpana Morakhia
Managing Director
DIN: 00336451

Indian IT firms see shift away from discretionary work as Rol-led projects gain pace

New Delhi.(Agency)

India's top IT services firms say clients are increasingly approving technology projects based on return on investment rather than discretionary budgets. Infosys, Tata Consultancy Services (TCS) and HCLTech said artificial intelligence and automation are helping revive modernisation and transformation projects that were earlier put on hold, even as overall demand remains tight.

HCLTech said it delivered revenue growth in the December quarter despite what it described as a constrained demand environment, supported by AI-powered solutions and large-scale transformation programmes. "I believe there is little value in waiting for either historical or anticipated discretionary spending to resume. Instead, the focus should be on opportunity—identifying proactively where the spending is occurring and targeting those opportunities," HCLTech CEO C Vijayakumar said during the Q3 press conference. He added that the company is no longer waiting for discretionary spending to return to levels seen a few years ago or in the post-Covid period. "Traditional discretionary areas, like SaaS and some of these things, are not where a lot of spend is happening. But spending is happening in what I call day-minus-one work for AI. There is so much capex investment going into data centres, and there are a lot of professional services around that," he said. Additionally, Vijayakumar said spending is also happening on robotics and physical AI. "These are the areas—along with semiconductors and silicon for edge inferencing—where we see significant spend. We are really chasing where the money is getting invested." Wipro CEO Srini Pallia also said the company is looking to service data centres. "Data centres are a big investment area. If you look at it, every year there is about a billion dollars of capital being spent on infrastructure for AI—whether it is data centres, GPUs and so on. By 2030, it is going to be \$3 billion per day," he said. He also joked: "And the interesting part is, soon there will be data centres in space. We've got to think about that too."

Infosys said the use of AI-driven software agents has made projects such as legacy modernisation more viable for clients. "If you take legacy modernisation, and you use software agents along with our expertise and knowledge, the whole economics from a client perspective becomes much better," Infosys CEO Salil Parekh said during the Q3 earnings press conference. "That allows a lot of these projects, which were not happening before, to start happening."

Mutual Fund: Eight NFOs open now; check all thematic funds to ETF FoFs

New Delhi.(Agency)

Despite volatile stock markets, the mutual fund industry in India continues to display vibrancy. As many as eight New Fund Offerings are open right now. These offer investors the opportunity to buy units of the scheme at Rs 10, which usually climbs after they hot the market. Three of the eight funds are Fund of Funds that are linked to gold and silver ETFs, thanks to the persistent surge in the price of these two commodities. Let's have a look at the details of each. Min investment: Rs. 1000/- and in multiples of Re. 1/- thereafter

Objective of scheme: The investment objective of the Scheme is to seek capital appreciation by investing in units of Gold ETF. However, there can be no assurance or guarantee that the investment objective of the Scheme will be achieved.

Exit Load: 0.25% if redeemed on or before 15 days from the allotment date. Nil if redeemed after 15 days from the allotment date

Min investment: Rs. 1000/- and in multiples of Re. 1/- thereafter

Objective of scheme: The investment objective of the Scheme is to seek to generate returns by investing in units of Silver ETF. However, there can be no assurance that the investment objective of the Scheme will be realised.

Amid plans to induct Noel's son, Tata trust cancels meet

MUMBAI.(Agency)

The Sir Ratan Tata Trust (SRTT) cancelled its Saturday board meeting, which was expected to consider the induction of chairman Noel Tata's son, Neville Tata, as a trustee. In contrast, board meetings of Sir Dorabji Tata Trust (SDTT) and Tata Education and Development Trust (TEDT) proceeded as scheduled. The cancellation suggests that Neville's appointment may have been pushed back to give trustees more time for discussions - since appointing a trustee requires unanimous approval. No new date for the SRTT meeting has been notified. An email query to Tata Trusts on the cancellation of the board meeting received no response. Sir Ratan Tata Trust (SRTT), Sir Dorabji Tata Trust (SDTT), and Tata Education and Development Trust (TEDT) have several trustees in common. Except for Jehangir HC Jehangir and Jimmy Tata, the other SRTT trustees — Noel, Venu Srinivasan, Vijay Singh and Darius Khambata — also serve on SDTT's board and participated in its meeting on Saturday, people familiar with the matter said. Jimmy, Noel's older half-brother, usually does not attend SRTT meetings.

Saturday's development comes amid unresolved issues from the last round of inductions in Nov 2025 when the inductions of Neville and former Titan MD Bhaskar Bhat were approved by SDTT but failed to secure approval at SRTT. SDTT, together with SRTT, controls India's largest conglomerate, the Tata Group. At the Nov 11, 2025 SDTT meeting, Khambata proposed Neville's appointment, while Noel proposed Bhat, as TOI reported in its Nov 12 edition. Neither name was on the formal board agenda. All trustees of SDTT approved the appointments (Srinivasan did not attend the meeting as his term had expired).

Why gold buyers keep getting taxed more than they expect

Jewellery, coins, Sovereign Gold Bonds, gold ETFs, gold mutual funds, and digital gold may all mirror the same metal, yet each one produces a very different tax outcome. Read on to understand how gold taxation really works.

New Delhi.(Agency)

Gold prices are at record levels, and that is changing how Indians think about the metal. As prices climb higher, more households are buying gold than ever before, whether to protect savings, hedge uncertainty, or simply because gold still feels safer than most financial assets.

For generations, buying gold in India was the simplest financial decision a household could make. People bought it, stored it, and forgot about it. There was little need to think beyond weight and

purity. That simplicity has quietly disappeared. Gold today comes wrapped in many forms. Jewellery, coins, Sovereign Gold Bonds, gold ETFs, gold mutual funds, and digital gold may all track the same metal, but they behave very differently once taxes enter the picture. Most investors realise this only at the point of sale, when the price looks great, but the post-tax outcome does not.

MANY SHADES OF GOLD TAXATION

"Indians invest in gold through several avenues today, including physical gold such as jewellery and coins, Sovereign Gold Bonds, gold ETFs, gold mutual funds and digital gold," says Jayant Manglik, Partner at Fortuna Asset Managers. He explains that although each instrument broadly tracks the price of gold, the tax results differ significantly. Physical and digital gold attract GST when purchased and capital gains when sold. ETFs and mutual funds are treated as financial assets. "Sovereign Gold Bonds are distinct because the interest is taxable,

but the capital gains at maturity are exempt from tax," he says.

Sneha Padhiar, Partner for Direct Tax at Bhuta Shah and Co. LLP, says a large number of investors still assume all gold is



taxed identically. According to her, the biggest divide is between physical gold and what she calls paper gold.

"Physical gold, digital gold, gold ETFs and gold mutual funds are taxed similarly. Long term capital gains are taxed at 12.5 percent without indexation," she says. She adds that SGBs enjoy complete capital gains exemption at maturity if redeemed

with the RBI, a benefit that no other gold product offers.

WHY INVESTORS GO WRONG

Manglik believes the most common misunderstanding is the belief that holding periods do not matter. "Physical and digital gold require a longer holding period to qualify for long-term capital gains compared to gold ETFs and mutual funds," he says. He adds that selling early, even by a few months, can push the gains into the short-term category and trigger much higher taxes. "Long term gains are taxed as per prevailing rules, without indexation," he notes, and frequent changes in regulations have caused many investors to rely on outdated assumptions. Padhiar sees the same pattern. "Most confusion arises because people think all paper gold is tax-free like SGBs," she says. She points out that investors also misinterpret digital gold and assume it functions like physical gold, even though documentation standards and cost calculations differ.

Budget 2026: What Is the Economic Survey And Why Does It Matter Key Facts Explained

New Delhi.(Agency)

The countdown to the Union Budget 2026 will officially begin with the presentation of the Economic Survey for FY2025-26, which Finance Minister Nirmala Sitharaman will table in Parliament on Thursday, January 29, 2026. Released every year a day before the Budget, the Economic Survey offers a detailed snapshot of India's economic health, key developments, and challenges faced over the past financial year. Prepared by the Department of Economic Affairs under the Ministry of Finance, the report plays a crucial role in setting the context for the government's budgetary decisions. While most Indians are familiar with the Annual Financial Statement, commonly known as the Budget, many are still unclear about what the Economic Survey is and why it plays such an important role in this yearly exercise. The Economic Survey is an annual report that takes a close look at how the Indian economy is performing. It is prepared by the Economic Division of the Department

of Economic Affairs under the Ministry of Finance, with guidance from the Chief Economic Adviser. It was first introduced in 1950-51 alongside the Union Budget. The Survey has been presented as a separate document since



1964. It offers the government's detailed assessment of the economy over the past financial year, covering key aspects such as economic growth, inflation, employment, trade, and the overall health of public finances.

Who Brings Out the Economic Survey? The Economic Survey is put together by the Chief Economic Adviser of India

along with their team in the Ministry of Finance. Once ready, it is formally presented in Parliament by the Finance Minister, making it one of the key documents released ahead of the Union Budget each year. What Does the Economic Survey Tell Us?

The Economic Survey is structured in three parts, each offering valuable insights into India's economy. The first and most crucial section presents an overall review of key economic issues along with the Chief Economic Adviser's perspective, helping readers understand the government's view on the country's financial health. The second section focuses on sector-wise data, featuring detailed statistics provided by various ministries and departments. The third section dives into broader economic numbers, covering areas such as national income, production, employment, inflation, balance of trade, and export-import trends, giving a complete picture of the economy.

FII Selling Trend May Continue Till Some Positive Triggers Happen: Analysts

New Delhi.(Agency)

The foreign institutional investor (FII) selling trend may continue in India until some positive triggers for a market rally happen, analysts have said. The sustained selling by FIIs continued for the week ending January 16. The total FII selling for January (up to 16th) stood at Rs 22,529 crore.

"This month, FIIs were sellers on all days except one. The underperformance of India vis-a-vis other major markets is continuing in early 2026 also. Year-to-date (YTD) return from Nifty stands at -1.73 per cent," said Dr VK Vijayakumar, Chief Investment Strategist, Geojit Investments Ltd. A significant feature of the market behaviour in 2025 was that India's tepid performance last year (Nifty return of 10 per cent) was despite the massive DII investment of Rs 7.44 lakh crore, which completely eclipsed the total FII selling of Rs 166,283 crore. A key reason was the poor earnings growth and the consequent elevated valuations. The continuing suspense over the US-India trade agreement also impacted the sentiments, said analysts. "The AI trade which dominated stock market trend in 2025 is continuing in early 2026 also. A reversal of this trend might happen sometime in 2026," said Vijayakumar. Markets



largely consolidated last week amid mixed cues and ended almost unchanged. After a volatile start, benchmark indices remained range-bound in the subsequent sessions.

The Nifty and Sensex finally settled at 25,694.35 and 83,570.35, respectively. Broader indices moved largely in line with the benchmarks and ended with modest gains. "Optimism from better-than-expected Q3 earnings by select large-cap IT companies was offset by tariff-related uncertainties, geopolitical tensions, and continued foreign fund outflows," said Ajit Mishra-SVP, Research, Religare Broking Ltd. From a flows perspective, FIIs remained net sellers, extending their recent selling trend, he added. Next week is expected to be data-heavy and crucial for short-term market direction.

IDream Film Infrastructure Company Limited
(Formerly Known as Softbpo Global Services Limited)
(CIN: L51900MH1981PLC025354)
Reg. Off.: B-4501 & 4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion,
Apollo Mills Compound, Mahalakshmi,
Mumbai-400 011, Maharashtra | Phone No.: +91 86899 27213
Email: investors.idreamfilminfra@gmail.com
Website: www.idreamfilminfra.in

2ndCORRIGENDUM TO THE NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING
This is in reference to the Notice dated 22nd December, 2025 ("EGM Notice") issued for convening the Extraordinary General Meeting of the Members of iDream Film Infrastructure Company Limited ("the Company") scheduled to be held on Monday, the 19th January, 2026 at 11:30 a.m. 5th floor, Nanavati Mahalaya, Homi Modi Street, Near Bombay House, Fort, Mumbai - 400001, Maharashtra to transact the businesses, set out in the Notice convening the Extra Ordinary General Meeting ("EGM"), in due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India, respectively.
This 2ndCorrigendum is being issued with respect to give notice to amend/provide additional details as mentioned herein pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and relevant guidelines/circulars of Stock Exchange thereto.
This 2ndCorrigendum to the EGM Notice shall form an integral part of the EGM Notice, and on and from the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. All the other information in the EGM Notice shall remain unchanged. Corrigendum is available on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and also available at the website of the Company www.idreamfilminfra.in.

By Orders of the Board of Directors For iDream Film Infrastructure Company Limited
Sd/-
Kalpna Morakhia
Managing Director
DIN: 00336451

Place:Mumbai
Date:18/01/2026

**To advertise in this Section Call : Manoj Gandhi 9820639237**

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the General Public that, Late Umesh Hari Malankar was 1st Joint Owner of Sanghvi Towers 'E' Wing C.H.S. Ltd., Sanghvi Towers, Halkesh Nagar, Mira Bhayander, Mira Road (E), Dist-Thane-401107, holding 50% share of Flat No. E/103, in the building of the society, he died on 30/11/2015 and he has not made any nomination, leaving behind his legal heirs 1) Leena Umesh Malankar (Wife), 2) Harshal Umesh Malankar (Son) & 3) Gaurav Umesh Malankar (Son), except us there are no any legal heirs. That and legal heir No. 2 & 3 had already issued NOC to my client. She has applied for 50% share of the Flat No. E-103 and she is 100% shareholder in the above said society.
We hereby invite claims or objections from the heirs of other members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, between 6 to 9 pm in below mentioned address. If no claims / objections are received within the period prescribed above, the Mira Bhayander Municipal Corporation shall transfer Property Tax No. K040011505007 from the previous Owner Mrs Sunita S. Dhond to my client i.e. Smt. Leena Umesh Malankar as per law of the land.
Date: 19/01/2026
Sd/-
(D. S. Ghugare-Advocate, High Court, Bombay)
C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist -Thane.

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that Mr. Nikulkumar Nalinchandra Jani, the absolute owner of Flat No. B-204 on the 2nd Floor, admeasuring 225 sq. ft. carpet area, in the building known as "HILTON ENCLAVE" ("said Building") situated at Old CTS No. 1730 to 1754, New CTS No. 1730 A of Village Ghatkopar Kiro, Kurla, having postal address Hilton Enclave, Jeevdaya Lane, R. B. Kadam Marg, Ghatkopar (West), Mumbai - 400086 (hereinafter referred to as the "said Flat"), has agreed to sell the said Flat to Mr. Rammik Gada and Mr. Keval Rammik Gada.
Any person or persons having any right, title, interest, claim, lien, charge, mortgage, inheritance, trust, tenancy, lease or any other claim whatsoever in respect of the said Flat or any part thereof, are hereby required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned within 7 (Seven) days from the date of publication of this notice, failing which the sale shall be completed in favour of the Buyers without any reference to such claim, and such claims, if any, shall be deemed to have been waived, abandoned and extinguished.
Date: 19.01.2026
Place: Mumbai
Sd/-
Advocate for the Buyers
Name: Adv. Nikunj Gada
Contact No.: +91 9987785233

PUBLIC NOTICE
Mr. Kailesh Rasiklal Modi was holding 50% ownership of premises being Flat No. 301, 3rd Floor in building known as "Dev Darshan Co-op. Housing Society Ltd" Property number Society Registration no. BOM(W-P)/HSG/TC/2315/86-87 Dt. 15.10.1986 situated at Shivaji Chowk, Dattaraj Road, Malad East, Mumbai-400097 (herein referred to as said flat).
Mr. Kailesh Rasiklal Modi, died on 08/09/2024 at Mumbai leaving behind Mrs. Jaya Kailesh Modi (wife), Mrs. Disha Jigar Shah (Daughter) and Mr. Amish Kailesh Modi (son) as his only legal heirs and representatives under the personal law by which he was governed at the time of his death. The legal heirs of Mr. Kailesh Rasiklal Modi has executed Registered Deed of Release dated 27th Day of November, 2024 and released the share of the deceased Late. Mr. Kailesh Rasiklal Modi pertaining to the said Flat in favour of Mrs. Jaya Kailesh Modi.
All person's, Legal heirs, Banks, Financial Institutions having any claim against into or upon the said Flat or any part there of by way of inheritance, possession, sale, lease, mortgage, charge, gift, trust, loan or otherwise whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undersigned address given below within a period of 14 days from the date here of, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any, shall be deemed to be waived.
Date: 19/01/2026
Place: Mumbai
Sd/-
Adv. Lalit Dhumesb
Dadumyia Chawl, Opp. Malad Passport Seva Kendra, Rani Sati Marg, Malad-East, Mumbai - 97.
Place: Mumbai
Date: 19/01/2026

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my client Mr. Chauhan Mahendrakumar Mahobatsangbhai has purchased a bungalow plot from Mr. Sayyed Majju Hassan Abdi through a Memorandum of Understanding (MOU) dated 22.07.2025.
The said property is situated at Rebello Road, Suburban Scheme No. 8, Bandra West, Mumbai-400050 and is more particularly described as follows: "Plots of land admeasuring total area of 613, Sq. Yards, bearing Survey No. B/687, all lying & being at Plot No 78 CTS No B/687 together with all rights, easements, and appurtenances attached thereto."
Pursuant to the aforesaid MOU, Mr. Sayyed Majju Hassan Abdi has agreed to transfer and has relinquished all his right, title, and interest in the said bungalow plot in favour of my client Mr. Chauhan Mahendrakumar Mahobatsangbhai, who is now entitled to all ownership rights therein.
Any person or persons having any claim, right, title, interest, lien, charge, or objection of whatsoever nature in respect of the said property are hereby called upon to submit the same in writing with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, failing which such claims shall be deemed to have been waived and shall not be considered thereafter.
This notice is issued for the information of the general public.
Advocate Ajay Kumar D Kakadiya
Office Add: 261 Raj Imperia, Vraj Chowk, Sarthana, Surat, 395013, Gujarat.
Contact: 9726039559/7600661873
Place: Mumbai
Date: 19/01/2026

इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसीमध्ये टर्बोप्रॉप विमानाचे अवशेष सापडले ; ११ जण अजूनही बेपत्ता

जकार्ता, दि. १८: इंडोनेशियाच्या पूर्व भागात रविवारी बचाव पथकाला त्या टर्बोप्रॉप विमानाचे अवशेष सापडले, जे शनिवारी बेपत्ता झाले होते. या विमानात असलेल्या ११ जणांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. इंडोनेशियाच्या हवाई वाहतूक विभागाचे हे विमान योग्याकार्ता येथून दक्षिण सुलावेसीची राजधानी मकासरकडे जात होते.शनिवारी दुपारी विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास संपर्क पूर्णपणे खंडित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली. मकासर शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख मुहम्मद आरिफ अन्वर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की बचाव पथकाला विमानाचे काही भाग सापडले आहेत. यामध्ये फ्युजलेज, टेल सेक्शन आणि खिडक्या यांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता प्रवासी आणि चालक दलाच्या शोधासाठी



पथके सातत्याने काम करत आहेत. आरिफ म्हणाले, सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य पीडितांचा शोध घेणे आहे आणि काही लोक अजूनही जिवंत असण्याची आशा आम्हाला आहे. शोध मोहिमेसाठी हवाई बचाव पथकही तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे विमान मकासर शहराजवळील बंटिमुरुंग-बुलुसाराउंग नॅशनल पार्कमधील माउंट बुलुसाराउंग या डोंगरावर आदळले असावे. या भागाची गुंतगुंतीची भौगोलिक रचना आणि कमी दृश्यमानता

शेवटच्या ठिकाणाजवळील मारोस रीजेंसीमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोन आणि जमिनीवरील पथके तैनात करण्यात आली आहेत. विविध यंत्रणा एकत्र येऊन दुर्गम भागांचा शोध घेत आहेत. या विमानात एकूण ११ जण होते, ज्यामध्ये सात चालक दलाचे सदस्य आणि सागरी व्यवहार व मत्स्यपालन मंत्रालयाचे तीन सरकारी अधिकारी होते. मंत्री शक्ति वाह्यु त्रेंगोने यांनी सांगितले की हे अधिकारी सरकारी कामासाठी प्रवास करत होते. ते या भागातील संसाधनांची हवाई पाहणी करण्याच्या मोहिमेवर होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

विमान उत्पादक कंपनी एटीआरने निवेदन जारी करून सांगितले की त्यांच्या एका विमानाशी संबंधित अपघाताची माहिती त्यांना मिळाली असून, ते बचाव आणि तपास घातार्त सहकार्य करत आहेत. कंपनीने म्हटले आहे की एटीआरचे तज्ज्ञ इंडोनेशियन अधिकारी आणि ऑपरेटरकडून सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत.

पश्चिम आशियात अस्थिरता वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न – इराण परराष्ट्र मंत्रालय

मात्र, चेतन गावंडे आपला पारंपरिक गड राखण्यात यशस्वी ठरले. भाजपचे संजय नरवणे विलासनगर प्रभागातून विजयी झाले, तर विलास इंगोले यांनी अंबागेटच्या आतील जुन्या अमरावती शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला.

माजी उपमहापौरांच्या बाबतीत या निवडणुकीचा निकाल काहीसा नकारात्मक राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे प्रभाग क्रमांक १५, छायानगर-पठाणपुरा येथून विजयी झाले. पराभूत झालेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक १८ राजापेठचे चेतन पवार, प्रभाग क्रमांक ६ विलासनगर-मोरबागच्या कुसुम साहू आणि प्रभाग क्रमांक १० बेनोडा-भीमटेकडी येथील संध्याताई टिकले यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, पराभूत झालेल्या माजी उपमहापौरांपैकी काहींना गेल्या सभागृहात सोबत काम केलेल्या उमेदवारांविरुद्धच निवडणूक लढावी लागली. भाजपचे चेतन पवार यांना शिवसेनेतून (उबाठा) युवा स्वाभिमान पक्षात गेलेले माजी नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी पराभूत केले. तसेच, कुसुम साहू यांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा तायवाडे यांनी हरवले, तर संध्याताई टिकले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार अर्चना पाटील यांनी पराभूत केले.

तेहरान, दि. १८: इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, इराणने अमेरिकेने लावलेले हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत की इराण अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याची तयारी करत आहे. इराणचे म्हणणे आहे की अमेरिका जाणीवपूर्वक पश्चिम आशियात तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ही माहिती इराणच्या सरकारी दूरदर्शन वाहिनिनी दिली आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनी शनिवारी सांगितले की अमेरिकेकडून लावलेले हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. त्यांनी म्हटले की या प्रदेशातील परिस्थिती अधिक बिघडवणे हीच अमेरिकेची नेहमीची नीती राहिली आहे. बगाई यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर

फारसी भाषेत पोस्ट करून दावा केला होता की इराण अमेरिकन लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या पर्या्यांवर काम करत असल्याचे संकेत देणारे अहवाल त्यांना मिळाले आहेत. इस्माइल बगाई यांनी स्पष्टपणे सांगितले की इराणची सेना पूर्णपणे देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व जपण्यावर लक्ष केंद्रित करून आहे. त्यांनी इशारा दिला की इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला, तर त्याला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की सर्व पर्याय खुले आहेत आणि अमेरिकन ठिकाणांवर हल्ला झाल्यास अत्यंत कठोर शक्तीने उत्तर दिले जाईल.

अहवालानुसार, गेल्या महिन्यात इराणमध्ये आर्थिक अडचणींमुळे आंदोलनांना सुरुवात झाली होती, जी नंतर हिंसक बनली. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आंदोलनांच्या काळात तोडफोड आणि हिंसाचार

जबलपूरमध्ये भरधाव कारने १३ मजुरांना चिरडले ; २ ठार

भोपाळ, दि. १८: मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या कारने १३ मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (पूर्वीची सॉफ्टव्हीओ स्लोव्हेन सॉल्यूसेस लिमिटेड) **नोंदणीकृत कार्यालय :** प्लॅट फ़.बी.-४५०१ व बी-४६०१, लोधा बेलीसिमो, लोधा पॅब्लियन, अपोलो मिल कंपाऊड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११. **वेबसाईट:** www.idreamfilminfra.in;**ई-मेल:** : investors.idreamfilminfra@gmail.com**सीआयएन:** एल५१९००एमएच१९८१फौएससी०२५३५४

अतिरिक्त सर्वसाधारण सभेच्या सूचनेला दुसरी शुद्धिपत्रक

हे, आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची असाधारण सर्वसाधारण सभा सोमवार, १९ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता, ५ वा मजला, नानावटी महालय, होमी मोदी स्ट्रीट, बॉम्बे हाऊस जवळ, फोर्ट, मुंबई ४००००१, महाराष्ट्र येथे आयोजित करण्याच्या उद्देशाने जारी केलेल्या, दिनांक २२ डिसेंबर, २०२५ च्या सूचनेच्या ("इजीएम सूचना") संदर्भात आहे. ही सभा कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम, तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि भारतीय प्रतिभूति आणि विनियम मंडळ (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, असाधारण सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित केली आहे.

इजीएम सूचनेला दिलेले हे दुसरे शुद्धिपत्रक इजीएम सूचनेचा अविभाज्य भाग असेल, आणि आजपासून इजीएम सूचना नेहमी या शुद्धिपत्रकासह वाचली जाईल. इजीएम सूचनेतील इतर सर्व माहिती अपरिवर्तित राहील. हे शुद्धिपत्रक स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.idreamfilminfra.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड**साठी**
सही/-
कल्पना मोहाखिया
व्यवस्थापकीय संचालक**डी**
आयएन: ००३३६४५१

स्थळ: मुंबई

दिनांक: १८/०१/२०२६

नाशिक परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनास विरोध

नाशिक, दि. १८: श्रुचित संमती न घेता कोणतेही भूसंपादन करणे कायद्याने अमान्य आहे.

या भूसंपादनाबाबत बाधित शेतकऱ्यांना योग्य मुदतीत नोटीस देण्यात आलेली नाही. आवश्यक जनजागृती करण्यात आलेली नाही तसेच भूसंपादनाचे नकाशे, बाधित क्षेत्राचा तपशील, पुनर्वसन योजना व नुकसानभरपाईबाबत कोणतीही ठोस माहिती प्रशासनाकडून सादर करण्यात आलेली नाही, असा ठपका ग्रामस्थांनी ठेवला. याशिवाय, नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार आवश्यक असलेला सामाजिक परिणाम अभ्यास व सार्वजनिक सुनावणी अद्याप घेण्यात आलेली नसल्याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले.

पूर्वी नाशिक शहरातून जाणारा परिक्रमा मार्ग केवळ खर्च वाचविण्याच्या उद्देशाने बदलून मौजे गोवर्धन व परिसरातील गावांमधून नेण्यात येत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या बदलामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक व बागायती शेती बाधित होत असून, अनेक

शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

या सर्व कारणांचा विचार करता, ग्रामसभेत उपस्थित सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी एकमताने फेटाळली. सरपंच गोविंद इंबाळे यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांचे हात उंचावून मत घेऊन, ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याचे जाहीर केले व या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे स्पष्टपणे घोषित केले. ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी मुरलीधर पाटील, अविनाश गोठी, संदीप पाटील, पोपट जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, रतन जोंधळे, व अन्य नागरीक उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, उपजीविकेवर गद्दा आणणाऱ्या व अपारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या भूसंपादनास कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही. तसेच ग्रामसभा, कायदेशीर मागनि संघर्ष सुरूच राहील.

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर मार्गेच प्रस्तावित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

नाशिक, दि. १८: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर मार्गेच प्रस्तावित करण्यात यावा, या ठाम मागणीसाठी रेल्वे कृती समिती, सिन्नर यांच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक तसेच राजकीय संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सिन्नर-संगमनेर परिसरातून रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी सातत्याने लढा सुरू आहे.

मात्र अलीकडे प्रस्तावित रेल्वे मार्गात बदल करून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव व चाकण परिसराला वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. एकदा रेल्वे मार्ग एखाद्या भागाला वगळून गेला, तर तो पुन्हा त्या भागात येत नाही, हे वास्तव असून या निर्णयामुळे संपूर्ण

परिसराच्या विकासावर गंभीर परिणाम होणार असल्याची तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांच्या भावना व मागण्या शासनदरबारी ठोसपणे मांडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'रेल्वे आमच्या हक्काची आहे, कोण म्हणतो देणार नाही', 'रेल्वे कृती समितीचा विजय असो', अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार माणिक गाडे यांच्याकडे सादर करण्यात आले. हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेसाठी नसून, सिन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व भावी पिढ्यांच्या हितासाठी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन तत्काळ रोख स्वरूपात मदत जमा केली.

चिपळूण एसटी बसस्थानक पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त निधी मंजूर

रत्‍नागिरी, दि. १८: चिपळूण एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करणे तसेच चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणी व चालक-वाहक विभांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

ही दोन्ही कामे गेली अनेक वर्षे रखडली होती. अपुऱ्या सुविधा, मोडकळीस आलेली बांधकामे आणि अस्वच्छतेमुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. चालक व वाहकांसाठीही विभांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांच्यात नाराजी होती. ही परिस्थिती बदलणे अत्यंत गरजेचे होते. ही गैरसोय आमदार शेखर निकम यांनी गांभीर्यने घेतली.

लोकांच्या भावनांची जाण ठेवत आमदार शेखर निकम यांनी शासन स्तरावर सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. प्रवाशांची गैरसोय, चिपळूण शहराची वाढती गरज आणि भविष्यातील ढळणवळणाची आवश्यकता शासनाच्या निर्देशनास आणून देत त्यांनी हा प्रश्न प्राधान्याने मांडला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत, या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी मंजूर झाल्याबद्दल श्री. निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची मुंबई मॅरेथॉन मध्ये उल्लेखनीय यशस्वी कामगिरी

धावणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे मनोमन जाणून आपली धावण्याची आवड ध्यासात परिवर्तन करणारे आणि आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही पहाटे लवकर धावण्याचा नियमित सराव करणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज मुंबईत झालेली अत्यंत प्रतिष्ठेची टाटा मुंबई मॅरेथॉन अकराव्यांदा सहभागी होत ४२ किलोमीटरचे अंतर ४ तास ३९ मिनिटे २३ सेकंदात पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंचा सहभाग असणाऱ्या या मुंबई मॅरेथॉन मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

गतवर्षी आयुक्तांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉन्ग्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी होत ८६.६ किलोमीटर अंतर ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात पूर्ण केले होते. या जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्येही सहभागी होत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

नुकत्याच नवी



मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुव्यवस्थित रितीने पार पडल्या असून महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अत्यंत व्यस्त कामकाजाच्या कालावधीतही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पहाटेच्या वेळी धावण्याचा सराव करून व वेळेत कार्यालयात येऊन, पुन्हा उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज केले, मात्र सरावात खंड पडू दिला नाही. निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल व त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी आणि योग्य नियोजन या बलस्थानच्या आधारावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

वकील जे. डी. पाटील

जाहीर नोटीस
वसई येथील मा. जी. जे श्रीसुंदर, दिवाणी न्यायाधिश
व. स्तर, वसई हयांच्या न्यायालयात

ने. ता. ०५/०३/२०२६
चौ. अ. क्र. ४/२०२६
नि.क्र. ०५

१. श्रीमती. रस्मी परग कोरेडे
वय -६० वर्ष, व्यवसाय: गृहिणी
पत्ता: निम्वर युनिक रेसिडेन्सी, ए विंग, बिल्डिंग नंबर: ८,
प्लॅट क्र. २०२, मुंजीबाई मेहता हायस्कूल समोर, बोलिंज ४०१ ३०३

२. श्री. संदीप प्रभाकर चवाचे
वय -६५ वर्ष, व्यवसाय: नोकरी
पत्ता: खंडेळ बिल्डिंग नं.२, रूम नंबर ७ एम.सी. केळकर
रोड, सारस्वत बँक, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८

३. श्रीमती. संध्या मनोहर गवस
वय-६७ वर्ष, व्यवसाय: गृहिणी
पत्ता: ए-१०३, क्राऊन, विवा गोकुळ कॉम्प्लेक्स, आगाशी रोड, बोलिंज,
अक्सिस बँकेजवळ, विरार (पश्चिम), विरार ४०१ ३०३

४. श्रीमती. राजश्री राजीव पतंगे
वय -६३ वर्ष, व्यवसाय: गृहिणी
आर ३२, डेलीस बिल्डिंग, दुसरा मजला, ध्यान मंदिर रोड,
दादर, मुंबई ४०० ०२८

...अर्जदार

कोणीही नाही

...प्रतिवादी

ज्या अर्थी सदरचे अर्जदार ह्यांनी मे. सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टात दिनांक १५/१२/२०२५ रोजी ह्या **स्वर्णिग श्रीमती सुधा प्रभाकर चवाचे** दिनांक १८/१०/२०२४ रोजी मजत झाले असून त्यांच्या मालमतेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक ४/२०२६** दाखल केला आहे.

मालमतेचे परिशिष्ट

अनु क्र.	मालमतेचा तपशील
१	मौजे टिवरी गाव, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सव्ने क्रमांक ८, हिस्सा क्रमांक ४ मधील शेतजमीन, क्षेत्रफळ हे-आर-प्र-०-००६-०, पोट खात्वा हे-आर-प्र-०-०४-०, एकूण क्षेत्रफळ हे-आर-प्र-०-१-०-०, आकार ०.०९ पैसे.

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात **चौ. अर्ज क्रमांक ०४/२०२६** दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्याचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत **दिनांक ०५/०३/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी**. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपा नोंद घेण्यात यावी.

आज दि. १६/०१/२०२६ रोजी माझ्या सहनिशी न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

हकुमालवरन,
सही/-
अधिकारक,
दिवाणी न्यायालय व. स्तर, वसई

शिक्का